

August 14, 2025

To,

BSE Limited

Corporate Relationship Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No C/1,
G Block, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 540735

Symbol: IRIS

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper publication of Un-audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025.

In accordance with Regulation 30 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed the extract of the newspaper advertisement regarding the Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2025. This advertisement was published on August 14, 2025, as required by Regulation 47 of the Listing Regulations in Business Standard and Dainik Pudhari.

We hereby request you to take the above information on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For **IRIS Business Services Limited**

Santoshkumar Sharma

Company Secretary & Compliance Officer
(ICSI Membership No. ACS 35139)

Encl.: As above

IRIS Business Services Limited

Tower 2 3rd Floor International Infotech Park Vashi Navi Mumbai 400703 Maharashtra India

Tel: 022 6723 1000 | Email: cs@irisbusiness.com | www.irisbusiness.com

CIN L72900MH2000PLC128943 | GSTIN 27AAACI9260R1ZV

 **IFCI**
LIMITED
आई एफ सी आई लिमिटेड
(A Government of India Undertaking)
(एनएफएसएल में सूचीकृत)

Regd. Office:
IFCI Tower, 61 Nehru Place, New Delhi-110019
Tel: 011-41732000 / 41792800
Email: complianceofficer@ifcilttd.com
Website: www.ifcilttd.com
CIN: L74899DL1993GOI053677

**Special Window for Re-lodgement of
Transfer Requests of Physical Shares**

Notice is hereby given that pursuant to the Securities Exchange Board of India (SEBI) Circular **SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/2025/97** dated July 02, 2025 (SEBI Circular), a Special Window has been opened for a period of six (6) months, from July 07, 2025 to January 06, 2026 ("said period") for the shareholders for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiencies in documents /process/or otherwise. The eligible shareholders may submit their request to the Company at complianceofficer@ifcilttd.com or Registrar and Share Transfer Agent (MCS Share Transfer Agent Limited) at helpdeskdelhi@mcsregistrars.com

During the said period, the shares which are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

The SEBI Circular can be accessed
https://www.sebi.gov.in/legal/circulars/jul-2025/ease-of-doing-investment-special-window-for-re-lodgement-of-transfer-requests-of-physical-shares_94973.html
and is also available on the website of the Company at
<https://www.ifcilttd.com/2025/SEBI%20PHYSICAL%20TRANSFER%20CIRCULAR.pdf>

For IFCI Limited
Sd/-
(Priyanka Sharma)
Company Secretary

Date : 13 August, 2025
Place : New Delhi

THE GAEKWAR MILLS LIMITED					
CIN No. : L17120MH1989PLC000731					
REGD. OFFICE: 2/2 New Sion CHS, Swarni Vastibhadas Marg, Road No 24, Sindhi Colony, Sion West, Mumbai 400 022.					
Extract of the Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2025					
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited
1	Total Income from Operations	-	-	-	-
2	Net Profit (Loss) for the period before Tax	5.88	(112.14)	(111.04)	(442.44)
3	Net Profit (Loss) for the period after Tax	5.88	(112.14)	(111.04)	(442.44)
4	Equity Share Capital	200	200	200	200
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
6	Earnings Per Share of Rs 10/- each (after Extraordinary items)				
(a)	Basic	0.29	(5.60)	(5.55)	(22.12)
(b)	Diluted	0.29	(5.60)	(5.55)	(22.12)

Notes:
(1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (gawkwarmills1928@gmail.com)

For and on behalf of board of directors of
THE GAEKWAR MILLS LIMITED
 Sd/-
Shweta Shah
 (Wholesale Director & CEO) (DIN: 03287393)

Place : Mumbai.
Date: 12th August, 2025


iRIS Business Services Limited
 Reg. Off: T-231, Tower 2, 3rd Floor, International Infotech Park,
 Vashi - 400 703, Maharashtra, India. Tel: +91 22 67231000, Fax: +91 22 2781 4434,
 E-mail: cs@irisbusiness.com, Website: www.irisbusiness.com
 CIN: L72900MH2000PLC128943

IndoStar Capital Finance Limited

Regd Office: Unit No 301-A, 3rd Floor, Silver Utopia, Opposite P & G Plaza, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri East, Mumbai - 400099, India
CIN: L65100MH2009PLC268160 **Website:** www.indostarcapital.com **E:** investor.relations@indostarcapital.com **Tel:** +91 22 43157000

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025

(INR in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30 June 2025 (Unaudited)	30 June 2024 (Unaudited)	31 March 2025 (Audited)
1	Revenue from operations (including other income)	34,367	30,898	1,40,966
2	Profit/(loss) before tax from continuing operations	70,450	1,070	5,255
3	Profit/(loss) after tax from continuing operations	53,549	1,069	5,249
4	Profit/(loss) after tax from discontinuing operations	1,009	1,424	6,803
5	Profit/(loss) after tax	54,558	2,493	12,052
6	Total comprehensive Income (Comprising profit/(loss) after tax for the period and other comprehensive income after tax)	54,649	2,438	11,972
7	Paid up equity share capital/ (Face value of INR 10/- each)	13,667	13,608	13,610
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			3,49,933
9	Earnings per share (* not annualised)			
	Continuing operations:			
	Basic (Rs.)	*39.28	*0.79	3.86
	Diluted (Rs.)	*37.85	*0.78	3.73
	Discontinued operations:			
	Basic (Rs.)	*0.74	*1.05	5.00
	Diluted (Rs.)	*0.71	*1.04	4.84
	Total			
	Basic (INR)	*40.02	*1.83	8.86
	Diluted (INR)	*38.56	*1.83	8.57

Notes:


- The above consolidated financial results for the quarter ended June 30th, 2025 were reviewed and recommended by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on August 13th, 2025.
- Effective from the second quarter of the previous financial year, based on the "management approach" as defined in Ind-AS 108 - Operating Segments, the Chief Operating Decision Maker will evaluate the Group's performance on four business segments, namely: "SupTech", "RegTech", "TaxTech" and "DataTech".
- With respect to our investment in "IRIS Business Services LLC" incorporated in USA (the "Subsidiary") as at June 30th, 2025 the total liabilities exceeded its total assets by ₹ 59.03 lakhs. The Parent company is committed to provide necessary financial support as and when necessary. Considering the future prospect of the Subsidiary and continued support of Parent company, the investment in the Subsidiary is measured at cost.
- In the light of the future prospect of the Subsidiary and committed continued support of Parent, financial results of the subsidiary mentioned in point (c) have been prepared on a going concern basis and the same is considered for preparation of consolidated financial results.
- Figures for the quarter ended March 31st, 2025 are the balancing figure between audited figures in respect of respective full financial year and published year to date figures up to the third quarter of the respective financial year which were subjected to limited review.
- On July 2, 2025, following the approval of the Board of Directors, the Company executed definitive agreements with Sovos Compliance Limited, United Kingdom ("Sovos"), for the sale and transfer of its GST Application Service Provider ("GST ASP") Business, along with a 100% equity stake in its Subsidiary, IRIS Logix Solutions Private Limited ("IRIS Logix"). The aggregate consideration for the transaction was ₹15,124 lakhs. Shareholder approval for the transaction was subsequently obtained at the Extraordinary General Meeting held on July 26, 2025.

The transaction structure included:

- Acquisition of the minority stake in IRIS Logix,
- Sale of a 5% equity stake in IRIS Logix to Sovos,
- Slump sale of the GST ASP Business to IRIS Logix for ₹14,057 lakhs, funded by Sovos,
- Transfer of entire balance stake of the Company in IRIS Logix to Sovos. The consideration for sale of 100% equity stake in IRIS Logix (inclusive of 5% stake sale referred at (2) above) aggregates to ₹1,067 lakhs which is subject to any adjustment towards shortfall in net working capital or in net cash in IRIS Logix determined as on the date of completion of sale of 100% equity stake in IRIS Logix.

As the agreement was executed after the reporting date and no binding obligation existed as of June 30, 2025, the transaction qualifies as a non-adjusting event under Ind AS 10. Consequently, no financial impact has been recognised in these results.

- Corresponding previous period's figures have been regrouped and reclassified wherever necessary.
- The above is an extract of the detailed format of Financial results for the quarter ended June 30, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025, are available on stock exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website at www.irisbusiness.com.
- # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules, whichever is applicable.



Scan the QR Code to view Financial Results on Website of the Company

**By order of the Board of Directors of
IRIS Business Services Limited
K. Balachandran
Whole Time Director & CEO
DIN : 00800055**

**Place : Navi Mumbai
Date : August 13, 2025**

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEment OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES
Special window for re-lodgement of transfer requests of physical shares till 06.01.2026

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIIR/2025/97 dated July 02, 2025, the Company has opened a special window exclusively for the re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise. The special window will remain open for a period of six months from July 07, 2025 to January 06, 2026.

Please find the circular below for your reference and necessary action:
https://www.sebi.gov.in/legal/circulars/jul-2025/ease-of-doing-investment-special-window-for-re-lodgement-of-transfer-requests-of-physical-shares_94973.html

Re-lodgement of legally valid and complete documents for transfer of physical shares, where there is no dispute on ownership will be considered. Shareholders of the Company may submit their request till January 06, 2026, with the Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company.

Relevant investors are encouraged to take advantage of this one-time window. The transfer request of physical shares can be re-lodged with our Registrar & Share Transfer Agenda (RTA) within the above-mentioned period at the following address:

The details of RTA are as under :

MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited),
C-101, Embassy 247, L.B.S. Marg,
Vikhroli (West), Mumbai - 400083,
Maharashtra, India
Tel No.: +91-22-49186000
E-mail: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Shareholders must have a demat account and provide its Client Master List ('CML'), along with the transfer documents and share certificate, while re-lodging the transfer request with RTA. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

We reiterate that re-lodgement will be allowed only in those cases where transfer deed for physical shares were lodged before April 01, 2019 and were rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise.

For any further information or clarification, you may kindly contact at cs@irisbusiness.com

पुढारे



आयरीस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड

पंजीकृत कार्यालय : टी-२३१, टॉवर २, ३ रा मजला, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी ४०० ७०३, महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ६७२३ १०००, फॅक्स : + ९१ २२ २७८१ ४४३४. ई मेल : cs@irisbusiness.com, संकेतस्थळ : www.irisbusiness.com
सीआयएन : L72900MH2000PLC128943

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांचा सारांश

(₹ लक्ष मध्ये, प्रति शेअर डेटा व प्रति इक्विटी डेटा वगळता)

अ. क्र.	तपशील	तीन महिन्यांचा कालावधी			वर्षअखेर
		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित (टीप ई पाहा)	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१.	संचलनातील एकूण उत्पन्न (नेट)	२,९८५.८९	३,४६४.१४	२,७६४.७७	१२,५९६.७८
२.	करपूर्व नफा/(नुकसान) (Exceptional/Extraordinary आयटम्सपूर्वी)	३२.३९	४९७.१२	३६२.२०	१,८५५.०८
३.	करपूर्व नफा/(नुकसान) (Exceptional/Extraordinary आयटम्सनंतर)	३२.३९	४९७.१२	३६२.२०	१,८५५.०८
४.	करानंतरचा नफा/(नुकसान) (Exceptional/Extraordinary आयटम्सनंतर)	२२.४३	२८८.१६	२८८.४५	१,३२५.१८
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	०.२७	२६९.८९	२८४.६३	१,३२१.१७
६.	इक्विटी शेअर भांडवल	२,०५३.८१	२,०५३.८१	१,९३६.१२	२,०५३.८१
७.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	५,५१५.११
८.	अखंडित व खंडित परिचालनाकरिता प्रत्येकी ₹. १०/- मूल्याचे उत्पन्न प्रति समभाग (^(अवार्षिकीकृत)				
	अ. बेसिक (₹)	०.११^	१.३९^	१.४९^	६.५५
	बी. डायल्यूटेड (₹)	०.११^	१.३६^	१.४८^	६.४३

कंपनीच्या स्थायी निष्कर्षासंदर्भात रकमा खालीलप्रमाणे आहे : (₹. लाखांत)

तपशील	तीन महिन्यांचा कालावधी			वर्षअखेर
	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित (टीप ई पाहा)	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
एकूण संचलनातून उत्पन्न	२,८१७.१३	३,२८७.६१	२,५९५.१८	११,९५५.४९
करपूर्व नफा	७.९०	४७१.२४	३३५.२४	१,७६०.३०
करपश्चात नफा	३.२७	२६८.२४	२६६.२४	१,२५०.३०
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२५.७८)	२४८.७३	२६२.९२	१,२४१.८३

टीपा :

- ए) ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वरील संहित वित्तीय निकालांचे पुनरावलोकन आणि शिफारस ऑडिट समितीने केली आणि १३ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.
- बी) मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून, Ind-AS १०८ - ऑपरेटिंग सेगमेंट्स मध्ये परिभाषित व्यवस्थापन दृष्टिकोन नुसार, प्रमुख ऑपरेटिंग निर्णयप्रक्रिया घेणारे व्यक्ती समूहाची कामगिरी चार व्यवसाय विभागांमध्ये मूल्यांकन करतील, म्हणजे : SupTech, RegTech, TaxTech आणि DataTech.
- सी) USA मध्ये स्थापन करण्यात आलेल्या IRIS Business Services LLC (प्रधान कंपनीच्या उपकंपनी) या आमच्या गुंतवणुकीसंदर्भात, ३० जून २०२५ रोजी एकूण क्षति एकूण मालमत्तेपेक्षा ५९.०३ लाखांनी जास्त होती. प्रधान कंपनीने आवश्यकतेनुसार आवश्यक आर्थिक मदत प्रदान करण्याची बांधिलकी घेतली आहे. उपकंपनीच्या भविष्यातील संभाव्यता आणि प्रधान कंपनीच्या सततच्या पाठिंब्याचा विचार करता, उपकंपनीतील गुंतवणूक खर्च मूल्यावर मोजण्यात आली आहे.
- डी) उपकंपनीच्या भविष्यातील सद्यस्थिती आणि प्रधान कंपनीच्या पाठिंब्याच्या बांधिलकीच्या पार्श्वभूमीवर, (c) बिंदू मध्ये नमूद केलेल्या उपकंपनीच्या वित्तीय निकालांची तयारी चालू व्यवसायाच्या आधारावर करण्यात आली असून, हीच माहिती संहित वित्तीय निकालांच्या तयारीसाठी विचारात घेतली आहे.
- ई) ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे आकडे संबंधित संपूर्ण आर्थिक वर्षातील प्रमाणित आकडे आणि संबंधित आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्षातील आकडे यातील तफावत आहे, ज्याची मर्यादित पुनरावलोकन करण्यात आली होती.
- एफ) २ जुलै २०२५ रोजी, संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर, कंपनीने Sovos Compliance Limited, United Kingdom (Sovos) सोबत जीएसटी प्लिकेशन सर्व्हिस प्रोवायडर (GST ASP) व्यवसाय आणि त्यांच्या उपकंपनी IRIS Logix Solutions Private Limited (IRIS Logix) मधील १००% हिस्सेदारीच्या विक्रीसाठी निश्चित करार केला. या व्यवहाराचे एकूण मूल्य १५,१२४ लाख रुपये आहे. २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या व्यवहारासाठी भागधारकांची मंजूरी मिळाली.
- या व्यवहाराची रचना पुढीलप्रमाणे होती :
- (१) IRIS Logix मधील अल्पसंख्यांक हिस्सेदारीचे संपादन,
- (२) IRIS Logix मधील ५% इक्विटी स्टेक Sovos कडे विक्री,
- (३) Sovos कडून निधी पुरवठा करून GST ASP व्यवसायाचा स्लॅप सेल IRIS Logix कडे १४,०५७ लाख रुपयांना,
- (४) IRIS Logix मधील कंपनीच्या शिल्लक संपूर्ण हिस्सेदारीचे Sovos कडे हस्तांतरण. IRIS Logix मधील १००% इक्विटी स्टेकच्या विक्रीसाठीचे एकूण मूल्य (वरील (२) मध्ये नमूद ५% हिस्सेदारी विक्रीसह) १,०६७ लाख रुपये आहे, जे IRIS Logix मध्ये व्यवहार पूर्णतेच्या दिवशी निव्वळ कार्यरत भांडवल किंवा निव्वळ रोखीच्या कमतरतेच्या कोणत्याही समायोजनास अधीन राहील.
- परिषदेद्वारे असलेली कराचे अंमलबजावणी अहवाल दिनांकांनंतर आणि ३० जून, २०२५ पर्यंत कोणतीही बंधनकारक जबाबदारी अस्तित्वात नसल्यामुळे हा व्यवहार Ind AS १० नुसार नॉन-ऑडिजस्टिंग इव्हेंट म्हणून पात्र ठरतो. त्यामुळे, या निकालांमध्ये कोणताही आर्थिक परिणाम नोंदवलेला नाही.
- जी) मागील कालावधीतील संबंधित आकडे आवश्यकतेनुसार पुन्हा गटित व पुनर्वर्गीकृत केले आहेत.
- एच) वरील तक्त्याचा अंश ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निकालांच्या तपशीलपूर्वक स्वरूपाचा आहे, जो स्टॉक एक्स्चेंजला SEBI (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रेकॉयरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ अंतर्गत रेग्युलेशन ३३ नुसार सादर करण्यात आलेला आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्टँडअलोन व कन्सॉलिडेटेड वित्तीय निकालांचे पूर्ण स्वरूप www.nseindia.com आणि www.bseindia.com तसेच कंपनीच्या www.irisbusiness.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- आय) # - Ind-AS नियमानुसार, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमधील अपवादात्मक आणि/किंवा असामान्य वस्तू समायोजित.



कृपया कंपनीच्या वेबसाइटवरील वित्तीय निकाल पहाण्यासाठी QR कोड स्कॅन करा

बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या आदेशाने,
आयरीस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड
के. बालाचंद्रन
पूर्णवेळ संचालक व सीएफओ
डिआयएन : 00080055
स्थळ : नवी मुंबई
दिनांक : १३ ऑगस्ट, २०२५

भौतिक शेअर्सच्या ट्रान्सफर विनंत्यांच्या पुनर्लॉजमेंटसाठी विशेष विंडो

भौतिक शेअर्सच्या ट्रान्सफरच्या विनंत्यांच्या पुनर्लॉजमेंटसाठी ०६.०१.२०२६ पर्यंत विशेष विंडो खुली

सूचना दिली जाते की SEBI परिपत्रक SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/2025/97 दिनांक ०२ जुलै, २०२५ नुसार, कंपनीने ०१ एप्रिल, २०१९ पूर्वी लॉज केलेल्या व कागदपत्रांची/प्रक्रियेची कमतरता किंवा अन्य कारणाने नाकारल्या/परत केल्या/प्रतिक्रिया न दिलेल्या ट्रान्सफर डिड्सच्या पुनर्लॉजमेंटसाठी एक विशेष विंडो उघडली आहे. ही विशेष विंडो ०७ जुलै, २०२५ पासून ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा महिन्यांसाठी खुली राहील.

कृपया पुढील परिपत्रक आपल्या माहितीसाठी आणि आवश्यक कृतीसाठी पहा:

https://www.sebi.gov.in/legal/circulars/jul-2025/ease-of-doing-investment-special-window-for-re-lodgement-of-transfer-requests-of-physical-shares_94973.html

ज्या प्रकरणांमध्ये मालकीवर वाद नाही अशा भौतिक शेअर्स ट्रान्सफरच्या वैध व पूर्ण कागदपत्रांची पुनर्लॉजमेंट मनी केली जाईल. कंपनीचे भागधारक ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत कंपनीच्या रजिस्ट्रार एंड शेअर ट्रान्सफर एजंट (RTA) कडे आपली विनंती सादर करू शकतात.

संबंधित गुंतवणूकदारांना या एकदाच मिळणाऱ्या विंडोचा लाभ घेण्याचे आवाहन केले जाते. वरील कालावधीत भौतिक शेअर्स ट्रान्सफरची पुनर्लॉजमेंट आमच्या RTA कडे करता येईल:

RTA तपशील :

MUFG Intime India Private Limited (पूर्वीचे Link Intime India Private Limited),
C-101, Embassy 247, L.B.S. Marg, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, महाराष्ट्र, भारत
फोन : +९१-२२-४९१८६०००, ई-मेल : rnt.helpdeskin.mpms.mufg.com

या कालावधीत, पुनर्लॉज केलेल्या शेअर्सचे ट्रान्सफर केवळ डिमॅट मोडमध्येच दिले जातील. भागधारकांनी डिमॅट खाते बाळगणे आवश्यक आहे व त्याचा क्लायंट मास्टर लिस्ट ('CML') तसेच ट्रान्सफर कागदपत्रे व शेअर प्रमाणपत्र, RTA कडे पुनर्लॉज करताना सादर करावी लागेल. अशा ट्रान्सफर-कम-डिमॅट विनंत्यांसाठी नियमानुसार प्रक्रिया केली जाईल.

पुन्हा सांगतो की फक्त ०१ एप्रिल, २०१९ पूर्वी लॉज झालेल्या परंतु काही कारणाने नाकारल्या/परत केल्या/प्रत्युत्तर न मिळालेल्या भौतिक शेअर्स ट्रान्सफर डिडसाठीच ही पुनर्लॉजमेंट अनुमत आहे.

अधिक माहिती किंवा स्पष्टीकरणासाठी कृपया csirisbusiness.com वर संपर्क करा.